



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASTRA
आरोग्य विभाग
HEALTH DEPARTMENT

Emblem of
local body
or
CRS logo

प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या स्थानिक क्षेत्राचे नाव
Name of local body issuing certificates

जन्म प्रमाणपत्र
BIRTH CERTIFICATE

(जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कमल १२/१७ आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, २००० चे नियम ८ / १३ अन्वये देण्यात आले आहे.)

(Issued under section 12/17 of the Registration of Births & Deaths Act, 1969 and Rule 8/13 of the Mharashtre Registration of Births And Deaths Rules, 2000.)

प्रमाणित करण्यात येत आहे की, खालील माहिती जन्माच्या मूळ अभिलेखाच्या नोंदवहीतून घेण्यात आली आहे.

जी की (स्थानिक क्षेत्र) शिवाजी तालुका दौंड जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्याच्या नोंदवहीत उल्लेख आहे.

This is to certify that the following information has been taken from the original record of death which is the register for (local area / local body) _____ of tahasil / block _____ of District _____ of maharashtra State.

बाळाचे नाव :- कु. वैभव सनिल म्हस्के
Name Child :-

लिंग :- पुत्री

Sax :-

जन्म दिनांक :- ११/१२/२००९

जन्म ठिकाण :- डॉ. बायकाड टॉम्पीटल

Place of Birth :- बायकर नगर

आईचे पूर्ण नाव :- मौ. विद्या सनिल म्हस्के

वडीलांचे पूर्ण नाव :- मौ. सनिल शिवाजी म्हस्के

Full name of Mother :-

Foll name of Father :-

बाळाचे जन्माचे वेळी आई वडीलांचा पत्ता :-

आई वडीलांचा कायमचा पत्ता :-

मु. वेलाळनगर ता. दौंड जि. पुणे

बोक्टर नं. ४३/२ भाईनाथ नगर
निगडी जि. पुणे - ४५

Address of parents at the time of Birth of the child :

Permanent address of the parents :

नोंदणी क्रमांक : ३७२


Registration No :

शेरा :

Remarks (if any) :

प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक: ०७/०८/२०१०

Date of Issue of Certificate :



शिक्का / Seal

नोंदणी दिनांक: २८/१२/२००९

Date of Registration :

निर्गमित करणाऱ्या प्राधिकार्याची सही

Signature of the issuing authority

प्राधिकार्याचा पत्ता: जन्म, मृत्यू नोंदणी

Address of the issuing authority: डा. ता. दौंड, जि. पुणे

“ प्रत्येक जन्म आणि मृत्यूची घटना नोंदल्याची खात्री करा.”

“ Ensure Registration of every Birth and Death “